# **SUMMIT SECURITIES LIMITED**

Corporate Identification Number: L65921MH1997PLC194571
Registered Office: 213, Bezzola Complex, B Wing, 71, Sion-Trombay Road, Chembur, Mumbai - 400071
Tel Nos.: +91-22-46098668 / 69

Website: www.summitsecurities.net Email: investors@summitsecurities.net; compliance@summitsecurities.net

May 18, 2024

**National Stock Exchange of India Limited** 

Exchange Plaza, 5<sup>th</sup> Floor Plot No C/1, G Block Bandra Kurla Complex Bandra East Mumbai 400 051 **BSE Limited** 

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001

Symbol: SUMMITSEC Security Code: 533306
Security ID: SUMMITSEC

Sub: <u>Disclosure under Regulation 30 read with Regulation 47(3) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 – Newspaper publication</u>

Dear Sir,

Pursuant to Regulation 30 read with Regulation 47(3) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the newspaper clipping regarding Extract of the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2024, published in The Free Press Journal (English Newspaper) and Lakshadweep (Marathi Newspaper) on Friday, May 17, 2024.

Thanking you
Yours faithfully
For Summit Securities Limited

Jiya Gangwani Company Secretary & Compliance Officer Encl: As above

#### **SUMMIT SECURITIES LIMITED**

Registered Office: 213, Bezzola Complex, B Wing, 71, Sion-Trombay Road, Chembur, Mumbai 400 071 Tel Nos .: +91-22-46098668 / 69

Website: www.summitsecurities.net; Email: investors@summitsecurities.net, compliance@summitsecurities.net **Extract of Audited Consolidated Financial Results for the quarter and** 

	year ended N			(Rs. in Lakhs	except EPS
Sr.	Particulars	Quarte	r ended	Year (	ended
No.	i articulars	31.03.2024 (Refer note 3)	31.03.2023 (Refer note 3)	31.03.2024	31.03.2023
1	Total Income	1,967.04	745.54	10,223.92	5,053.94
2	Net Profit / (Loss) for the period				
	(before Tax Exceptional and/or Extraordinary items)	1,850.78	596.93	9,836.62	4,699.86
3	Net Profit / (Loss) for the period before Tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items))	1,850.78	596.93	9,836.62	4,699.86
4	Net Profit / (Loss) for the period after tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	1,440.08	507.46	7,573.02	3,706.15
5	Total Comprehensive Income for the period				
	[Comprising profit for the period (after tax) and other				
	comprehensive income (after tax)]	79,366.72	(14,967.27)	3,92,026.99	62,408.66
6	Equity Share Capital(Face value Rs. 10 per share)	1,090.18	1,090.18	1,090.18	1,090.18
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in				
	the Audited Balance Sheet of the previous year			9,01,519.04	5,09,492.05
8	Earnings per equity share (₹) (not annualised) :				
	(i) Basic EPS			69.47	34.00
	(ii) Diluted EPS			69.47	34.00

The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at the respective meetings held on May 16, 2024. The Statutory Auditors of the Company have conducted audit of the annual results for the supers and May 16, 2024. the year ended March 31, 2024.

This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 (Ind AS) prescribe under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
The figures for the quarter ended 31<sup>st</sup> March, 2024 and 31<sup>st</sup> March, 2023 are the balancing figures between the published year-to-date figures in respect of year ended 31<sup>st</sup> March 2024 and 31<sup>st</sup> March 2023 respectively and published figures upto the end of the

third quarter of the current year/previous year, which were subject to limited review. The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2024, filed with the stock exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter and year ended March 31, 2024 are available on the websites of the Stock Exchange(s) at <a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a>, <a href="https://www.bseindia.com">w

			(	RS. In Lakns)
Particulars	Quarte	r ended	Year e	ended
	31.03.2024 (Audited) (Refer note 3)	31.03.2023 (Audited) (Refer note 3)	31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)
Total Income	1,067.70	414.21	4,747.96	2,608.73

1,001.61

315.72

270.70

Place: Mumbai

Profit before Tax

Profit after Tax

Date: May 16, 2024

Ramesh Chanda Chairman DIN: 00026581

4,494.62 2,363.20 3,512.11 1,942.72

For Summit Securities Limited

Place: Mumbai Date: 16th May 2024

**(1) ICICI Bank** 

CORRIGENDUM Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No- B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604

Refer to the advertisement of the Symbolic Possession Notice published in Free Press (Eng), Mumbai Edition on published 09-05-2024, Page No. 08 under the Borrower's name One Logistics, Repo Sales, LAN No. 120505000535, 172805500457. Due to an inadvertent mistake in the Demand Notice Date was mentioned as January 18, 2024 instead of January 08, 2024. We therefore, request to read it as January 08, 2024 while the other contents in the above said notice remains unchanged.

**CHASE BRIGHT STEEL LIMITED** 

Regd. Office: D-115, Steel Chamber, Plot No. 514, Steel Market Complex, Kalamboli - 410218, Maharashtra, India I Mob.: +91 (0) 9820211194 I Email: info@chasebrightsteel.com I

Website: www.chasebrightsteel.com I CIN: L99999MH1959PLC011479

Statement of Audited Financial Result for the

Quarter and Year ended 31.03.2024

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity.(URL of the filings).www.bseindia.com

PUBLIC NOTICE FOR SALE BY E-AUCTION Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with Rules 8 and 9 of the

Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the below mentione

Sorrower(s) and Guarantor(s) that the below described secured assets being immovable prope y mortgaged/charged to the Secured Creditor, Pegasus Assets Reconstruction Prival Limited acting in its capacity as Trustee of Pegasus Group Thirty Five Trust 2 (Pegasus

naving been assigned the debts of the below mentioned Borrower along with underlying secur-ies interest by Dombivili Nagari Sahakari Bank Ltd. vide Assignment Agreement date

31/12/2021 under the provisions of the SARFAESI Act. 2002, are being sold under the provision

The Authorized Officer of Pegasus has taken over physical possession of the below describe secured assets being immovable property on 20/12/2023 and 22/12/2023 under the provisions of the pro

THE DETAILS OF AUCTION ARE AS FOLLOWS:

date of payment and realization.

Details of Secured Asset Lot No.1: Gala/Unit No. 348, adm, 810 sq. ft. (built up) on 3rd Floo

Surendha Khandhar)

Lot 1: Rs.1,62,21,000/-

Lot 3: Rs.3,50,73,000/-

Lot 1 : Rs.16,22,100/-

Lot 2: Rs.16,32,100/-

Lot 3: Rs.35,07,300/-

Ms. Prerana Adhav – 8879802170 Mr. Vishal Kapse – 7875456757

This publication is also a 15 (fifteen) days' notice to the aforementioned Borrowers/Guaranto

For the detailed terms and conditions of the sale, please refer to Secured Creditor's website i.e

http://www.pegasus-arc.com/assets-to-auction.html or website https://www.pegasus-arc.com/assets-to-auction.html or website https://sarfaesi.auction.ttger.net or contact service provider E Procurement Technologies Ltd. Auction Tiger Bidder Support Nos: Mo.: +91 9265562821 & 9374519754, Email: vijay.shetty@auctiontiger.net ramprasad@auctiontiger.net /m. Ramprasad Mobile No. +91 8000023297, email: sup-act@auctiontiger.net before submitting and bid

Not Known

under Rules 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

the Secured Asset will not Lot 2 : Rs.1,63,21,000/-

Last date for submission of 10/06/2024 till 4.00 PM

1) M/s. Libra Fabric Designs Pvt. Ltd. 2) Mr. Mehul Jayantilal Sedani (Director & Guarantor)

4) Mr. Tejas Surendra Khandhar (Guarantor, 5) Mrs. Vidhi Tejas Kandhar (Guarantor & Mortgagor) 6) Mrs. Vidhi Tejas Kandhar (Guarantor & Mortgagor) 6) Mrs. Bharti Surendha Khandhar (Guarantor & Mortgagor)

7) M/s. Manek Family Trust (Guarantor & Mortgagor)
Rs.16,66,92,015.58/- (Rupees Sixteen Core Sixty Six Lakt

Ninety Two Thousand Fifteen and Fifty Eight Paise Only

as on 30/11/2019 plus interest at the contractual rate and costs, charges and expenses thereon w.e.f. 01/12/2019 till the

Shah & Nahar Industrial Premises (A - 2) Co-operative Society Lt

Lot No.2: Gala/Unit No. 351, adm. 815 sq. ft. (built up) on 3rd Floo

Shah & Nahar Industrial Premises (A - 2) Co-operative Society Lt

Parel, Mumbai – 400 028. (Owner M/s. Libra Fabric Designs P L)

Lot No.3: Flat No. 402, having area adm. About 866 sq.ft. (Carpe on 4th floor in D-Wing Kohinoor Apartment N.C.Kelkar Roa

Ranade Road, Dadar, Mumbai - 400028 (Owner Mrs. Bhar

Asset ID

200025923813

200025920139 200025922323

Security Interest ID 400025975228

Lot 1 & 2: 31/05/2024 between 11.00 am to 2.00 pm Lot 3: 31/05/2024 between 3.00 p.m. to 5.00 p.m.

E-Auction/Bidding through website (https://sarfaesi.auc-

tiontiger.net) on 11/06/2024 from 3.00 p.m. to 5.00 p.m.

400025971546

400025973735

Parel, Mumbai – 400 028 (Owner M/s, Manek Family Trust)

3) Mrs. Mita Mehul Sedani (Director & Guarantor)

f SARFAESI Act and Rules thereunder on "As is where is", "As is

he SARFAESI Act and Rules thereunder

Name of the Borrower(s),

Outstanding Dues for

peing Immovable Propert
which is being sold

are being sold:

CERSAI ID

be sold(in Rs.):

**Earnest Money Deposit** 

Claims, if any, which have

een put forward against

he property and any othe dues known to Secured

spection of Properties:

Contact Person and Phone

Time and Venue of Bid

Place: Mumbai

Date: 17/05/2024

here is" basis along with all its known and unknown dues on 11/06/2024.

Quarter

31/03/2024

0.00

95.46

95.46

95.46

95.76

167.50

3 months ded in the

31/03/2023

-153.44

68.98

68.98

68.98

86.55

167.50

For and on behalf of the Board

Avinash Jajodia Chairman & Managing Director (DIN-00074886)

PEGASUS ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED 55-56, 5th Floor, Free Press House, Nariman Point, Mumbai - 400 021. Phone No : 022 - 6188 4700 Email : sys@pegasus-arc.com URL : www.pegasus-arc.c

Date : May 17, 2024 Place : Mumbai

**Particulars** 

Net Profit / (Loss) for the period (before Tax

Exceptional and/or Extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period before tax

Net Profit / (Loss) for the period after tax

(after Exceptional and/or Extraordinary items)

(after Exceptional and/or Extraordinary items)

and Other Comprehensive Income (after tax)]

[Comprising Profit / (Loss) for the period (after tax

Reserves (excluding Revaluation Reserve) as show in the Audited Balance Sheet of the previous year. Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -

Total Comprehensive Income for the period

Total Income from Operations

6 Equity Share Capital

Basic:

Place: Mumbai Date : May 16, 2024

and www.chasebrightsteel.com

Authorized Officer

(₹ In lacs

Year to

Figures 31/03/2024

72.78

52.9

52.9

52.9

34.90

167.50



नव शिक्त

www.navshakti.co.in

# Hybrid HYBRID FINANCIAL SERVICES LIMITED CIN No. L99999MH1986PLC041277

Regd. Office: 104, 1st Floor, Sterling Centre, Opp. Divine Child High School, Andheri – Kurla Road, Andheri (East), Mumbai – 400 093

Extract of the Statement of Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March 2024

			Otunuujono		Oonoonaatoa		
Sr. No.	Particulars	Quarter Ended 31/03/2024 (Audited)	Quarter Ended 31/03/2023 (Audited)	Year Ended 31/03/2024 (Audited)	Quarter Ended 31/03/2024 (Audited)	Quarter Ended 31/03/2023 (Audited)	Year Ended 31/03/2024 (Audited)
1)	Total income from Operations and Others	86.45	41.40	209.13	206.05	88.60	518.72
2)	Net Profit for the Period / Year before Exceptional Item	53.21	6.13	94.89	112.26	13.13	222.10
3)	Exceptional Item	6.88	_	6.88	6.88	_	6.88
4)	Net Profit for the Period / Year after Exceptional Item and before Tax	46.33	6.13	88.01	105.38	13.13	215.22
5)	Tax Expense	_	_	_	17.23	4.12	21.23
6)	Net Profit for the Period / Year after Tax	46.33	6.13	88.01	88.15	9.01	193.99
7)	Other Comprehensive Income (OCI) Remeasurement of Gains / (Losses) on Non Current Investments	0.07	0.27	2.40	(50.50)	(163.89)	588.29
8)	Total Comprehensive Income (Loss) for the period / year [comprising of Profit / (Loss) for the period / year (after tax) and other comprehensive Income / (Loss) (after tax)]	46.40	6.40	90.41	37.65	(154.88)	782.28
9)	Paid up Equity Share Capital of Rs. 5 each	1,471.81	1,471.81	1,471.81	1,471.81	1,471.81	1,471.81
10)	Reserves excluding Revaluation Reserves as per the Audited Balance Sheet	(1,035.94)	(1,126.34)	(1,035.94)	1,529.64	809.08	1,529.64
11)	Earnings per share: (a) Basic (b) Diluted	0.16 (not	(0.02) (not annualised) (0.02) (not annualised)	0.30	0.30 (not	0.03 (not annualised) 0.03 (not annualised)	0.66 0.66
No	to: The above is an extract of the detailed form	not of Aud	tod Financia	Dogulto f	or the Out	untar and V	or Endad

Note: The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March 2024 filled with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March 2024 are available on the Stock Exchange Websites (www.bseindia.com and www.nseindia.com)

By order of the Board

By order of the Board For HYBRID FINANCIAL SERVICES LIMITED

K. Chandramouli Whole Time Director and Company Secretary

FORM NO. INC-26 **PUBLIC NOTICE** Notice

Before The Central Government Regional Director, Western Region (Mumbai) Ministry of Corporate Affairs In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and clause (a) of subrule (5) of rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014

In the matter of Sonmil Engineering Private Limited having its registered office at 5th Floor Sadhana Rayon House, Dr Dadabhoy Navroji Road, Mumbai, Maharashtra, India, 400001, having CIN:U29309MH2016PTC287265 (the "Company") ........Petitioner

Notice is hereby given to the General Public that the Company proposes to make application to the Central Government/ Regional Director, Western Region, under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of Memorandum of Association of the Company in terms of special resolution passed at the Extra-Ordinary General Meeting held on Thursday, 16th May, 2024 to enable the Company to change its Registered Office from "State of Maharashtra" under the jurisdiction of Registrar of Companies, Mumbai to "State of Karnataka" under the jurisdiction of Registrar of Companies, Bangalore,

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registere office of the Company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post, his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director, Western Region, ROC Bhavan, Opp Registrar Of Companies, 100, Everest, Marine Drive, Mumbai- 400002, Maharastra within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant Company at its registered office address as mentioned below along with nature of interest and grounds of

Registered Office: 5th Floor, Sadhna Rayon House, Dr. D.N Road, Mumbai City, Mumba Maharashtra, India, 400001

> For and on behalf of Board of Directors Sonmil Engineering Private Limited

> > Milind Subhash Thakker Director DIN: 00617882 Address: Flat-3802 392/M Arsa

Premise Number 392108003

(Rs. in Lakhs, Except EPS)

Date: 17th May, 2024 Place : Mumbai

Dubai Utd Arab Emir. 111587



## **ARIHANT SUPERSTRUCTURES LIMITED**

"Arihant Aura", 25th Floor, B-Wing, Plot No. 13/1, TTC Industrial Area, Thane Belapur Road, Turbhe, Navi Mumbai - 400705. Tel.: 022 - 62493333 Email: cs@asl.net.in

n the AFR published on 16.05.2024. The Consolidated figures as in 31st March, 2024 (Audited) and 31st March, 2024 (Audited) were wrongl entioned in the Extract of Audited Financial Results for the Quarter / Half year / Year ended March 31, 2024 should be read as **EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULT BOTH STANDALONE AND CONSOLIDATED FOR** THE YEAR /HALF/QUARTER ENDED 31st MARCH, 2024

SI.		Standalone			Consolidated		
No.	Particulars	Quarte	Quarter ended Ye		Quarte	r ended	Year ended
		31.03.2024	31.03.2023	31.03.2024	31.03.2024	31.03.2023	31.03.2024
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	1,923.20	1,018.41	11,861.16	16,174.57	10,904.70	51,128.6
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,						
	Exceptional and/or Extraordinary items#)	58.92	-154.73	2441.54	2918.09	6604.95	8620.27
3	Net Profit / (Loss) for the period before tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	58.92	-154.73	2441.54	2918.09	155.14	8620.27
4	Net Profit / (Loss) for the period after tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	3.43	-152.44	2292.37	2191.61	21.40	6922.46
5	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)						
	and Other Comprehensive Income (after tax)]	7.28	-149.68	2299.65	2156.17	-109.30	6887.02
6	Equity Share Capital	4116.00	4116.00	4116.00	4116.00	4116.00	4116.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve)						
	as shown in the Audited Balance Sheet of the						
	previous year			15,761.46	21,636.63		
8	Earnings Per Share (of Rs. /- each)						
	(for continuing and discontinued operations) -						
	1. Basic:	0.01	-0.37	5.57	2.23	-0.27	10.9
	2. Diluted:	0.01	-0.35	5.30	2.12	-0.25	10.38

Diluted: NOTES:

Place- Navi Mumbai

Date:- 16/05/2024

a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Result are available on the websites of the National Stock Exchange(s) and the listed entity. (https://neaps.nseindia.com/ NEWLISTINGCORP) The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting

policies shall be disclosed by means of a footnote # - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules whichever is applicable

For Arihant Superstructure Limite

Mr. Ashokkumar B. Chhaje Chariman & Managing Directo Din:-01965094

Notice is hereby given that the original agreement executed between Mayur Construction Company and Mrs Madhuri Jagdish Mistry & Mr. Jagdish Manilal Mistry dt. 08/12/1985 in respect of the property being Flat No. A/202 (earlier Flat No. 2) on the 2nd floor, A Wing, area adm. 318 sq. ft., (Built-up) in the building known as Meghmala Coop. Hsg. Soc. Ltd., standing on plot of land bearing Final Plot No. 53 of CTS No. 823, situated at Vile Parle, Taluka Andheri, Mumbai Suburban District., together with Registration Receipt bearing Lodgment No. 892/1986 dt. 27/01/1986 and Index II has been misplaced/ lost Mr Sameer Shantaram Dhawde & one now intend to purchase the said flat.

If any person/s is in possession of the aid original documents the same may be returned to the undersigned. Further f any person has any claim / objection in respect of the said flat in any manner whatsoever, such person/s must contact me within 7 days from the date of publication of this notice. Thereafter claim/objection if any shall be deemed to be waived and/or abandoned. Date: 16/05/2024.

Adv. Mrs. Jhansi M. Chandwani Add: Office No. 119, 1st floor, Shree Sidhivinayak Sankul, Oak Baug, Station Road, Kalyan (W), Dist. Thane

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given on behalf of my Clients - Mr. Selvan Pandi Nadar & Mrs Amsarani Selvan Nadar that my clients intend to purchase the Residential property, mor particularly described in schedule hereunder, situated at Revenue Village: Chembur, Ta

Kurla, Mumbai and transfer it under their joint names. That the scheduled property was purchased jointly by (1) Mr. Bhavesh Navinchandra Gorasia alias Shah and his father (2) Late Mr. Navinchandra Vrajlal Gorasia alias Shah (in his lifetime) from M/s. Maya Developers on 07/02/2005 by executing a registered 'Agreement for Sale' vide Registration No. BDR3-966-2005. That Mr. Navinchandra V. Gorasia alias Shah expired on 19/02/2023 and later his legal heirs (wife and daughter) released their respective rights, interests and claims on the 50% share of the deceased in the said property in favor of Mr. Bhavesh Navinchandra Gorasia alias Shah, who is also one of the legal heirs of the deceased, by executing a Release Deed (Document No. KRL1-4036-2024) on 23/02/2024, thereby making him 100% Owner of the said property and now Mr. Bhavesh N. Gorasia alias Shah intends to sell the scheduled

property free from all encumbrances to my above-named Clients. Any person having any right, title, interest, claim or demand of any nature whatsoever in respect of Flat No. 602, by the way of sale, transfer, exchange, mortgage, charge, gift, inheritance, lease, tenancy, sub-tenancy, lien, license, hypothecation, or under any indenture or otherwise claiming, howsoever, are hereby requested to make the same known in writing along with supporting documents to the undersigned within 15 days from the date of publication of this notice, hereof failing which the claim of such person(s) shall be deemed to be waived and abandoned, and my clients shall proceed person(s) shall be usefuled to 55 ...
with the purchase of the respective property.

SCHEDULE

All that pieces and parcels of land for Flat No 602, 6th Floor, admeasuring an area of ATI that precess of hand for I and the I are No 002, 9 Floor, admices using an area of 422 Sq. Ft. (Carpet), 'B-Wing', Building No. 1 known as 'Akshata', within Tilak Nagar Akshata B & C CHSL, bearing Survey No. 14(part), City Survey No. 17(pt.) 61 to 72, situated at Village: Chembur, Tilak Nagar, Chembur, Mumbai – 400 071. Sd/-

Adv. Shan S. Panikar Gala No. 29, Behind Collector Office Place: Thane Station Road, Thane (W), 400601 Date: 17/05/2024 Mob:- 7710846655 / 9321204217

### DEUTSCHE BANK AG

#### Appendix IV [Rule 8 (1)] POSSESSION NOTICE

Whereas, the undersigned being the authorized officer of Deutsche Bank AG, India ("Bank") having its registered office at : Adalat Road Aurangabad - 431001 hereinafte referred to as Bank"), appointed under the Securitisation and Reconstruction of Financia Assets and Enforcement of Security Interest Act. 2002, and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement Rules, 2002 issued a demand 19th July, 2023 under Section 13(2) of the said Act. calling upon Vitthalkrupa Ginning & Pressing, Mr. Arun Ramchandra Pere and Mr. Ramchandra Devarao Pere ("Borrower/ Co-Borrowers"), to repay the outstanding mount as mentioned in the notice being Rs.1,40,91,750/- (Rupees One Crore Forty Lakhs Ninety One Thousand Seven Hundred and Fifty Only) as on 12/7/2023 and further interest at contractual rates on the aforesaid amount, incidental expenses, costs charges etc. incurred and accruing on daily basis thereafter till the date of payment and / c realization within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower mentioned herein above having failed to repay the amount in full as mentioned in 13(2) is hereby given to the Borrower / Co-borrower mentioned hereinabove n particular and to the public in general that undersigned has taken possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him/her under Section 13(4) of the said act read with rule 8 of the said act on this 15/05/2024.

The Borrower / Co-borrower in particular and the public in general is hereby cautioned no to deal with the said property and any dealings with the said property will be subject to the charge of the Bank for an amount Rs.1,40,91,750/- (Rupees One Crore Forty Lakhs Ninety One Thousand Seven Hundred and Fifty Only) as on 12/7/2023 and interest

The Borrowers' attention is invited to provisions of Sub-section (8) of Section 13 of the Ac in respect of time available, to redeem the secured assets.

#### **Description of the Immovable Property** SECURED ASSET:

All the piece and parcel of Plot No. 15, Survey No. 291, CTS 15737/59/2, Hiranyanagar Co-Hsg Society, Ulkanagari, Opp Chourangi Hotel, Garkheda Parisar, Aurangabad Maharashtra-431 005.

Date: 17.05.2024 Place: Aurangabad

Authorized Officer, Deutsche Bank AG

## eClerx **eClerx Services Limited**

CIN : L72200MH2000PLC125319

Regd. Office : Sonawala Building, 1st Floor, 29, Bank Street, Fort, Mumbai - 400 023

Phone: +91 (22) 6614 8301, Fax: +91 (22) 6614 8655, Email: investor@eclerx.com, Website: www.eclerx.com

# EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

(Rupees in million, except per share data) Ouarter Ended Year Ended

	Quartor Endod			Tour Endou	
Particulars	March 31, 2024	December 31, 2023	March 31, 2023	March 31, 2024	
	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	
Total income from operations	7,665.29	7,527.59	6,931.01	29,255.43	
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,794.64	1,886.26	1,744.95	6,911.71	
Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,794.64	1,867.91	1,744.95	6,893.36	
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,298.92	1,390.64	1,323.54	5,117.31	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,227.99	1,603.27	1,527.65	5,326.65	
Paid up equity share capital (Face value of Rs. 10 each, fully paid up)	482.32	482.31	480.34	482.32	
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of the previous year				22,050.79	
Earnings per share (EPS) (for continuing and discontinued operations) (of Rs. 10 each) (Not annualised)					
Basic Diluted	27.07 26.55	28.76 28.22	27.05 26.66	106.15 104.38	

Particulars			Quarter ended			
		March 31, 2024	December 31, 2023	March 31, 2023	March 31, 2024	
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	
Total income from operations		5,605.98	5,302.19	5,005.70	20,948.30	
Profit before tax		1,279.33	1,286.82	1,401.80	4,798.63	
Profit after tax		948.98	957.78	1,069.22	3,570.43	
Note:						

1. The above is an extract of the detailed format of the Audited Consolidated Financial Results for the quarter and year ended March 31, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited financial results are available on the Stock Exchanges vebsites, www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.eclerx.com

For and on behalf of Board of Directors

Date : May 16, 2024

Kapil Jain Managing Director & Group CEO



# PLASTIBLENDS INDIA LIMITED

Regd. Office: Fortune Terraces, A wing, 10th Floor, Opp. Citi Mall, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400053, Maharashtra, India. Tel: +91 22-67205200/26736469 | Fax: +91 22-26736808 |

# **NOTICE TO SHAREHOLDERS**

Sub: Transfer of unclaimed dividend and relevant equity shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF)

Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 equity shares of hose Members who have not encashed or claimed dividend for 7 (seven) consecutive years or more are liable to be transferred to the investor Education and Protection Fund ("IEPF") n compliance with the said Rules, the Company has sent intimation to the

oncerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF. Full details of such Members are made available on the Company's website at www.plastiblends.com n this connection, concerned Members may please note the following –

(a) For Members holding shares in physical form – The Company would issue new share certificate(s) in lieu of the original certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF as per Rules & upon such issue, original share certificate(s) registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. Details uploaded on the website of the Company shall be deemed adequate notice in respect of issue of new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of dividend & shares to IEPF pursuant to the Rules. b) For Members holding shares in electronic form - Their dema

account will be debited for the shares liable for transfer to IEPF. In order to avoid transfer of your shares to the IEPF, any Member whose name is appearing in the above mentioned list shall send a equest letter along with self attested copy of KYC documents of the Member on or before 31/08/2024, to our RTA M/s. Link Intime India Pvt Ltd., C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai–400 083 Tel No.: +918108116767, e-mail: <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> case no valid claim in respect of equity shares is received from

Members by 31/08/2024 or such other as may be extended the Company shall, in compliance with the requirements set out in the said Rules, transfer the unclaimed dividend and corresponding equity shares to the IEPF by due date, without any further notice. Please note that no claim shall lie against the Company in respect of the inclaimed dividend amount and equity shares transferred to the IEPF.

For Plastiblends India Limited

# **Sustainable Agro-Commercial Finance Limited**

CIN No. U65999MH2011PLC213640 Regd. Off: 7, Kumtha Street, Ballard Estate, Mumbai-400 001

Corporate Off: 1st Floor, Marshall Building, Shoorji Vallabhdas Marg, Ballard Estate, Mumbai-400001 Website: www.safl.in

Extract of Audited financial results for the year ended 31 March 2024

(INR in Lakhs)

SI.	Particulars		Quarter Ended		Year E	Ended
No.		31 March 2024	December 31, 2023	31 March 2023	March 31, 2024	March 31, 2023
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	237	(29)	610	885	406
2	Net Profit / (loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items #)	(56)	1,831	(2,246)	127	(7,541)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items #)	(39)	1,373	(1,654)	117	(5,602)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items #)	(39)	1,373	(1,654)	117	(5,602)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(2)	-	7	(2)	7
6	Paid up Equity Share Capital	12,000	12,000	12,000	12,000	12,000
7	Reserves (Excluding Revaluation Reserve)	-	-	-	(3,226)	(3,341)
11	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)					
	1. Basic	(0.03)	1.14	(1.38)	0.10	(4.67)
	2.Diluted	(0.03)	1.14	(1.38)	0.10	(4.67)
12	Debenture Redemption Reserve	1,096	1,096	2,800	1,096	2,800

# - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind AS Rules/AS Rules whichever is applicable Notes:

a) The above is an extract of the detailed format of quarterly/annual financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly/annual financial results is available on the website of the BSE Limited and the Company (www.safl.in) b) For the other line items referred in Regulation 52(4) of the LODR Regulations the pertinent disclosures have been made to BSE Limited

On behalf of the Board of Directors

Prabhakar Bobde Managing Director & CEO (DIN: 09280816)

port@auctiontiger.net before submitting any bid. AUTHORISED OFFICER Pegasus Assets Reconstruction Private Limite (Trustee of Pegasus Group Thirty Five Trust 2

CIN: L25200MH1991PLC059943

Email: pbi@kolsitegroup.com | Website: www.plastiblends.com

Notice is hereby given pursuant to the provisions of the Companies Act 2013 read with Investor Education and Protection Fund Authority

Date: 16/05/2024 Himanshu Mhatre

**Company Secretary** 

and can be accessed on the URL (www.bseindia.com)

Date: May 16, 2024 Place : Mumbai

## जाहिर नोटीस

या नोटिसीद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, गाव मौजे मुर्धे (भाईदर पश्चिम) तालुका व जिल्ह ठाणे. येथील खालील वर्णनाची मिळकती

अ.क्र.	मौजे	जुना सर्व्हे नं.	नवीन सर्व्हे नं.	हिस्सा नं.	एकूण क्षेत्रफळ	अविभाजीत हिस्सा
۶.	मुर्धे	१६६	८९	१७	१३१० चौ.मी.	६५५ चौ.मी.
٦.	मुर्धे	88	६९	२५	४८० चौ.मी.	२४० चौ.मी.
				एकूण		८९५ चौ.मी.

असून माझ्या अशिलांनी १) रविंद्र विठोबा पाटील, २) विजया सीताराम पाटील तसेच पार्वती आत्माराम पाटील (मयत) यांचे वारस लक्ष्मीबाई लीलाधर भोईर (मयत) यांचे वारस ३) दिव्या निलेश दळवी, ४) भारती नितीन ठाकूर व ५) मिनाक्षी पवन सोयने यांचा सदर एकूण मिळकतीतील ८९५ चौ.मी. अविभाज्य हिस्सा खरेदी करण्याचे ठरविले आहे. तरी सदर मिळकतीवर कृणाही व्यक्तीचा किंवा संस्थेचा कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार किंवा हितसंबंध असल्यास सदरहू नोटिस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांचे आत सर्व पुराव्यानिशी लेखी खालील पत्त्यावर कळवावे, अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार किंवा हितसंबंध नाही व असल्यास तो सोडून दिला आहे असे समजून व्यवहार पूर्ण केला जाईल याची नोंद संबंधितांनी घ्यावी.

दिनांक: १६/०५/२०२४

अँड. हरेश शं. शेडेकर सी-२०१, शालिनी कॉम्प्लेक्स, दिपक हॉस्पिटल रोड, मीरा रोड (पूर्व), ठाणे - ४०१ १०५ ई-मेल: hareshshedekar.adv@gmail.com



पत्र व्यवहाराचा पत्ता : होरायझन बिल्डिंग, १ला मजला, रानडे रोड आणि गोखले रोड जंक्शन, गोखले रोड (उत्तर), दादर (पश्चिम), मुंबई-४०० ०२८. फोन क्र. ०२२- ६९४७६०१२/२८/५७/५८

### कब्जा सूचना (नियम ८(१) पहा) - स्थावर मिळकतीकरीता

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे कॉसमॉस को-ऑप, बँक लि. चे प्राधिकत अधिकारी या नात्याने दि सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये कलम १३(१२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये २१.०२.२०२४ रोजीस मागणी सचना निर्गमित करून **कर्जदार / गहाणदार-** श्री. शांतीलाल कांजी हारिआ, सह-कर्जदार/गहाणदार: ए) सौ. प्रिती शांतीलाल हारिआ, बी) श्री. ब्राविन शांतीलाल हारिआ **आणि हमीदार-** ए) श्री. राजेश कांजी हारिआ आणि. बी) श्री. बिपिन रायशी गोसरानी यांना सूचनेत नमूद रक्कम रु. ५५,२६,६२६.७६ (रुपये पंच्यावत्र लाख सञ्जीस हजार सहाशे सञ्जीस आणि पैसे शह्यात्तर मात्र) अधिक त्यावरील पढील व्याज आणि प्रभागची पानफेड काण्यान महा सचना पाप्रीच्या नागवेपासन ६० हिवसान काण्यास सांगण्यात आले आहे.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार, सह-कर्जदार, गहाणदार आणि हमीदार असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार, सह-कर्जदार, गहाणदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा अन्वयिक कब्जा सदर ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये <u>१५ मे, २०२४</u> रोजी प्राप्त अधिकारांचा वापर करून घेतला.

तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ उप-कलम (८) च्या तरतुदींकडे कर्जदार, सह-कर्जदार, गहाणदार आणि हमीदार यांचे लक्ष वेधून घेतले जात आहे. विशेषत: कर्जदार, सह-कर्जदार, गहाणदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा कॉसमॉस को-ऑप. बँक लि. च्या वरील नमद रक्कम सह व्याज, परिव्यय आणि त्यावरील प्रभाराच्या भाराअधीन राहील.

#### मिळकतीचे वर्णन (तारण मत्ता)

नोंदणीकृत जिल्हा आणि उपजिल्हा ठाणे मध्ये ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत गाव **पाचपाखाडी,** समता नगर, पोंखरण रोड क्र. १, ठाणे पश्चिम, ता आणि जिल्हा ठाणे ४०० ६०६ येथे स्थित असलेले आणि वसलेले टाऊन प्लॅनिंग स्किम क्र. १ चा जमीन धारक सर्व्हे क्र. २०१ आणि २०२ सी.टी.एस क्र. ८२३ आणि ८२४ आणि अंतिम प्लॉट क्र. ३० चे प्लॉट वर बांधलेली 'सिल्वर आर्क को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग प्तोसायटी लिमिटेड<sup>'</sup> नावे ज्ञात इमारतीमध्ये बी विंगच्या ६ व्या मजल्यावर मिळकत धारक **फ्लॅट क्र**. ६०३, मोजमापित अंदाजे ४४४ चौ.फू. म्हणजेच ४१.२४ चौ.मीटर्स चटई क्षेत्रचे सर्व ते भाग आणि विभाग. सह इमारती अन्वये सदर जमीनीमधील यथायोग्य शेअर सह सदर फ्लॅटशी संबंधीत कॉमन क्षेत्र आणि सुविधा आनंद उपभोगण्याचा अधिकार आणि सह मार्गाधिकार, सुविधाधिकार आणि सदर फ्लॅटशी गर्किंग उपलब्ध सह सदर फ्लॅटशी जोडलेले सभासदत्व

प्राधिकृत अधिकारी सरफैसी ॲक्ट - २००२ अन्वये दिनांक: १५.०५.२०२४ स्थळ : पाचपाखाडी, ठाणे दि कॉसमॉस को-ऑपरेटीव्ह बँक लि. करीता

#### जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की १. मुकेश रितला गांधी आणि २. जागृती मुकेश गांधी. (मालक), दोन्ही येथे निवासी ७०१, ७वा मजला, सिद्धीविनायक, प्लॉट क्र.५२, एन.एस.रोड क्र.७, जेव्हीपीडी, विले पार्ले (पश्चिम), मुंबई-४०००४९, हे फ्लॅट क्र.२५०७ सह २ (दोन) कव्हर कार पार्किंग जागा याचे मालक (त्यानंतर एकत्रितपणे सदर परिसर म्हणून संबोधले जाईल)आणि अधिक विशेषतः खालील वेळापत्रकात वर्णन केले आहे.

मालकांनी माहिती दिली आहे की त्यांनी ॲक्सिस बँककडून ही जागा गहाण ठेवून गृहनिर्माण कर्ज घेतले आहे

मी, माझा अशिलांच्या सूचनेनुसार चौकशी करत आहे आणि त्या जागेच्या मालकांच्या शीर्षकाची पडताळणी करत आहे.

कोणत्याही व्यक्ती/पक्ष, न्यायिक, न्यायिक अधिकारी, वित्तीय संस्था, बँक यांना परिसर किंवा त्यावरील कोणत्याही भागावर कोणत्याही प्रकारे आक्षेप आणि/किंवा वरील संदर्भात कोणताही दावा जसे की, विक्री, अदलाबदल, गहाण, प्रभार, बक्षीस, वारसाहक, ताबा, भाडेपट्टा, धारणाधिकार किंवा अन्यकाही टावे असल्यास त्यांनी तसे निम्नस्वाक्षरीकारांना लिखित खालील नमृद पत्त्यावर पुरक कागदपत्राच्या प्रमाणित सत्य प्रतींसह या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास,कोणतेही तसे दावे असल्यास ते त्यागित आणि/किंवा परित्यागित समजले जातील आणि त्यानंतर तक्रार/आक्षेप ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि सदर निरर्थक आणि शून्य समजले जातील आणि परिसराच्या संदर्भात माझे अशील आणि मालक यांच्यामधील व्यवहार पूर्ण केला जाईल.

# वरील उल्लेखित परिशिष्ट :

नोंदणीकृत जिल्हा च्या टाउन प्लॅनिंग, मुंबई झोन क्र.१२/९० सह लोअर परेल विभागच्या स्काय फॉरेस्ट बिल्डिंग, धारक सी.एस.क्र.८४१ मधील एकत्रित २ कव्हर कार पार्किंग जागा धारक कार पार्किंग बे क्र.१४३ आणि १४४ वर पी६ मजला सह स्काय फॉरेस्ट बिल्डिंग. सेनापती बापट मार्ग, परेल (पश्चिम), मुंबई ४०००१३ मध्ये फ्लॅट क्र.२५०७, २५वा मजला, ए३ विंग, क्षेत्र मोजमापित १०३.७२ चौ.मी., चटई क्षेत्र म्हणजे १११६.४४ चौ.फू. चटई क्षेत्र (बाल्कनीच्या क्षेत्रासह).

दिनांक १७ मे, २०२४

कृष्णा तन्ना असोशिएट्स साठी

वकील आणि सॉलिसिटर (इंग्लंड ॲण्ड वेल्स) तळमजला, हरेश इच्छा, प्लॉट क्र. १०, नवयुग सोसायटी,

एन. एस. रोड क्र. ४, जुह् स्कीम, विलेपार्ले (पूर्व), मुंबई-४०० ०५६ krishnatanna@tannaassociates.in. tannakrishna@gmail.com

# प्लास्टीब्लेंडस् इंडिया लिमिटेड

सीआयएन: एल२५२००एमएच१९९१पीएलसी०५९९४३ नों. कार्यालय: फॉर्च्युन टेरेसेस, ए विंग, १० वा मजला, सिटी मॉलसमोर, न्यु लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५३, महाराष्ट्र, भारत दू.: +९१ २२ -६७२०५२००/२६७३६४६९ । फॅक्स: + ९१ - २६७३६८०८ । ई-मेल: pbi\_sd@kolsitegroup.com । वेबसाईट: www.plastiblends.com

# भागधारकांना सूचना

विषय: इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) कडे कंपनीच्या दावा न केलेले लाभांश व संबंधित समभागांचे हस्तांतरण

कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरतुदी सहवाचता इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्स्फर अँड रिफंड) रुल्स, २०१६ ला अनुसरून याद्वारे सूचना देण्यात येते की, सलग ७ (सात) किंवा जास्त वर्षे ज्यांनी लाभांशाची रोखड केली नाही किंवा दावा केला नाही अशा सभासदांचे समभाग इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ("आयर्डपीएफ") कडे हस्तांतरित केले जातील.

सदर रुल्सच्या अनुपालनांत, कंपनीने ज्यांचे शेअर्स आयईपीएफकडे हस्तांतरित होण्यास पात्र ठरले आहेत त्या संबंधित भागधारकांना पत्र पाठवले आहे. अशा सभासदांचे संपूर्ण तपशील कंपनीची वेबसाईट <u>www.plastiblends.com</u> वर उपलब्ध करून दिले आहेत. ह्या संबंधात, संबंधित सभासदांनी कृपया पुढील गोष्टींची नोंद घ्यावी.

- (ए) प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांसाठी रुल्सनुसार आयईपीएफकडे शेअर्स हस्तांतरित करण्याच्या कारणास्तव त्यांनी धारण केलेल्या मूळ प्रमाणपत्राच्या बदल्यात कंपनी नवे शेअर प्रमाणपत्र जारी करेल आणि असे जारी केल्यानंतर, त्यांच्या नावे नोंदवलेली मूळ शेअर प्रमाणपत्रे आपोआप रद्द ठरतील आणि अपरक्राम्य समजली जातील. कंपनीच्या वेबसाईटवर अपलोड केलेले तपशील म्हणजे, रुल्स नुसार आयईपीएफकडे लाभांश आणि शेअर्सचे हस्तांतरण करण्याकरिता
- कंपनीकडून नवी शेअर प्रमाणपत्रे जारी करण्याबाबत दिलेली पर्याप्त सूचना समजावी. (बी) इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांसाठी आयईपीएफकडे हस्तांतरीत होण्यास पात्र ठरलेल्या शेअर्ससाठी त्यांच्या डिमॅट

खात्यातन वजावट केली जाईल. आयईपीएफकडे तुमच्या शेअर्सचे हस्तांतरण टाळण्याच्या दृष्टिने, ज्यांचे नाव उपरोक्त सूचिमध्ये असेल असे कोणतेही सभासद, ३१/०८/२०२४ रोजी किंवा त्यापूर्वी सभासदाच्या केवायसी दस्तावेजांच्या स्व-साक्षांकीत प्रतीसह एक विनंती पत्र आमचे आरटीए मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि., सी-१०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०० ०८३. दू. क्र. + ९१८१०८११६७६७, ई-मेल rnt.helpdesk@linkintime.co.in यांना पाठवावे.

जर ३१/०८/२०२४ रोजी पर्यंत किंवा मुदतवाढ मिळेल असा अन्य तारखेपर्यंत सभासदांकडून समभागांच्या संबंधात कोणत्याही वैध दावा प्राप्त झाला नाही तर, सदर रुल्स मध्ये मांडलेल्या आवश्यकतांचे पालन करण्याच्या दृष्टिने कंपनी पुढे कोणतीही सूचना न देता नियत तारखेपर्यंत आयईपीएफ कडे दावा न केलेले लाभांश आणि संलग्न समभाग हस्तांतरित

कृपया ध्यानांत ठेवावे की, आयईपीएफकडे हस्तांतरित केलेल्या दावा न केलेली लाभांश रक्कम आणि समभाग यांच्या संबंधात कंपनी विरूद्ध कोणताही दावा करता येणार नाही.

प्लास्टीब्लेंडस इंडिया लिमिटेड साठी सही/-दिनांक : १६/०५/२०२४ हिमांशु म्हात्रे कंपनी सेकेटरी ठिकाण : मुंबई



## आवास फायनान्शियर्स लिमिटेड

(पर्वी एवं हार्क्सम् प्रायमान्य लिपिनेट अशी नात)(मीआयएन र एलह५९२२आएने२०११पीएलमीओ३४२९७) . कार्यालय : २०१–२०२. २ रा मजला. साऊथ एंड स्क्वेअर. मानसरोवर इंडस्टियल एरिया. जयपर–३०२०२०

#### कब्जा सूचना

।अर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी **आवास फायनान्शियर्स लिमिटेडचे (पूर्वी ''एयू हाऊसिंग फायनान्स लिमिटेड'' अशी ज्ञात)** प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ९ सहवाचत कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्यापासून ६० दिवसांत संबंधित सूचनेत नमूद केलेली रक्कम प्रदान करण्यासाठी खालील नमूद कर्जदारांना बोलाविण्याकरिता मागणी सचना जारी केलेली आहे. कर्जदारांनी सदरह रक्कम प्रदान करण्यास कसर केलेली आहे म्हणन निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमद तारखेस सदरह मधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचता सदरहू नियमावलीच्या नियम ९ अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतल

विशेषत: कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीच्या देवधेवीचा कोणताही व्यवहार हा खालील नमूद रक्कम आणि त्यावरील पुढील व्याज या रकमेकरिता **आवास फायनान्शियर्स लिमिटेडच्या (पूर्वी ''एयू हाऊर्सिंग फायनान लिमिटेड'' अशी जात)** च्या प्रभाराच्या अधीन राहील

कर्जदाराचे नाव	मागणी सूचनेची	मिळकतीचे वर्णन	कब्जाची तारीख
	तारीख आणि रक्क्रम		आणि प्रकार
सुनिल सुदाम राऊळ, शर्मिला सुनिल राऊळ	८ मार्च २४	फ्लॅट क्र. ४०६, ४था मजला, भराडी माता बिल्डिंग क्र. २, सर्व्हे क्र.	सांकेतिक कब्जा
हमीदार : रिया राजेश सावंत	रु. १४४५३३५.४१/-	९, हिस्सा क्र. १ सर्व्हे क्र. ९ हिस्सा क्र. १, मौजे अजाडे गोळवली,	१५-मे-२४ रोजी
(खाते क्र.) एलएनबीएलपी००३१६-१७००३४६५८	७ मार्च २४	डोंबिवली, नवी मुंबई, जि. ठाणे मोजमापित ३२० चौ. फू.	घेतला
देवेंद्र गणेश म्हात्रे, दिपाली देवेंद्र म्हात्रे	८ मार्च २४	बी-२०६ २रा मजला ओमकार पार्क फेज-२ सर्व्हे/गट क्र.	सांकेतिक कब्जा
(खाते क्र.) एलएनपीएव्ही०२९१७-१८००५३९५२	रु. ७,६४८०६/-	१५१, हिस्सा क्र. ४ गाव विंचुबे, ता. पनवेल जि. रायगड	१५-मे-२४ रोजी
	७ मार्च २४	मोजमापित २५० चौ. फू.	घेतला
गणेश भगवान सोनावणे, भगवान गोविंद	८ मार्च २४	रो हाऊस क्र. ०५ रूषभ रो हाऊसेस अशा ज्ञात योजनेमध्ये प्लॉट	सांकेतिक कब्जा
सोनावणे, विद्या गणेश सोनावणे	रु. ११४८१९१/-	क्र. ७१ ते ८२/१ वर बांधकामित गट क्र. ५/बी मध्ये, गाव	१६-मे-२४ रोजी
(खाते क्र.) एलएनएनएएस००३१९-२००१३३५७५	७ मार्च २४	पिंपळगाव नाशिक निफाड, जि. नाशिक, महाराष्ट्र	घेतला
		मोजमापित २८.६० चौ. मी.	
सविता साळवे, मानव साळवे, आदित्य साळवे,	८ मार्च २४	फ्लॅट क्र. ७०६, ७व्या मजल्यावर, बिल्डिंग टाईप - ए, विंग -	सांकेतिक कब्जा
साळवे अनिल	रु. ३२७२४३३/-	ए, "रविंद्र गॅलक्सी" को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी	१५-मे-२४ रोजी
(खाते क्र.) एलएनकेव्हीआर१७७२३-२४०२९७२७०	आणि रू.	लिमिटेड अशा ज्ञात बिल्डिंग कॉम्प्लेक्समध्ये, गाव - मांडा,	घेतला
आणि एलएनकेव्हीआर१७७२३-२४०३०३६०८	३११५६८/-	टिटवाळा, तालुका कल्याण, जिल्हा - ठाणे	
	७ मार्च २४	मोजमापित ५२० चौ. फू. (चटई क्षेत्र)	
ठिकाण : जयपर दिनांक : १७-०५-२०२४		प्राधिकत अधिकारी. आवास फायन	गान्शियर्स लिमिटेड

(ईपीएस सोइन रु. लाखात

अध्यक्ष

# समिट सिक्युरिटीज लिमिटेड सीआयएन: एल६५९२१एमएच१९९७पीएलसी१९४५७१

नोंदणीकृत कार्यालय : २१३, बेझोला काँप्लेक्स, बी वींग, ७१, सायन-ट्रॉम्बे रोड, चेंबूर, मुंबई-४०००७१ द्.क्र. : +९१-२२-४६०९८६६८/६९ वेबसाईट : <u>summitsecurities.net</u> ई-मेल: investors@summitsecurites.net, compliance@summitsecurities.net ३१ मार्च. २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षामाठी लेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

अनु.	तपशील	संपलेली	तिमाही	संपले	ले वर्ष
क्र.		३१.०३.२०२४ (संदर्भ टीप ३)		३१.०३.२०२४	३१.०३.२०२३
१	एकूण उत्पन्न	१,९६७.०४	७४५.५४	१०,२२३.९२	५,०५३.९१
?	कालावधीसाठी निञ्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	१,८५०.७८	५९६.९३	९,८३६.६२	४,६९९.८६
ş	कर पूर्व कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	१,८५०.७८	५९६.९३	९,८३६.६२	४,६९९.८६
8	कर पश्चात कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	१,४४०.०८	५०७.४६	७,५७३.०२	३,७०६.१९
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून	७९,३६६.७२	(१४,९६७.२७)	३,९२,०२६.९९	६२,४०८.६१
Ę	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १० प्रती भाग)	१,०९०.१८	१,०९०.१८	१,०९०.१८	१,०९०.१८
G	मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)			९,०१,५१९.०४	५,०९,४९२.०८
۷	प्रति समभाग प्राप्ती (₹) (अवार्षिक) : (i) मूलभृत ईपीएस			<b>E9.89</b>	₹¥.00
	(i) मूलमूत इपाएस (ii) सौम्यिकृत ईपीएस			६९.४७	78.00

- १) वरील निष्कर्षांना १६ मे, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकांमध्ये लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित करून त्यांची शिफारस केली आणि संचालक मंडळाने मंजरी दिली. कंपनीचे वैधानिक लेखापरिक्षकांनी ३१ मार्च. २०२४ रोजी संपलेल्या वर्षासाठी वार्षिक निष्कर्षाच्या लेखापरिक्षिण
- २) हे विवरण कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस) रूल्स, २०१५ (इंड एएस) ला आणि लागू असलेले मर्यादापर्यंत मान्यताप्राप्त लेखा रीत आणि धोरण अनुसरून बनवले आहे.
- २१ मार्च, २०२४ आणि २१ मार्च, २०२३ रोजी संपलेत्या विमाहीसाठी आकडेवारी ही अनुक्रमे ३१ मार्च, २०२४ आणि २१ मार्च, २०२२ रोजी वर्षांच्या संदर्भात प्रकाशित तारखेरोजीस वार्षिक आकडेवारी आणि चालू वर्ष/मागील वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीच्या शेवटपर्यंतच्या प्रकाशित आकडेवारी दरम्यान तौलानिक आकडेवारी आहे. जे मर्यादित पनर्विलोकन च्या अधीन आहे.
- वरील माहीती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉब एक्सचेंजेसकडे दाखल केलेल्या ३१ मार्च. २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षांसाठी लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाच एक उतारा आहे. ३१ मार्च, २०२४ रोजी संपत्तत्या तिमारी आणि वर्षामाठी तिमारी वित्तीय निककारी संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस www.bseindia.com, www.nseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट www.summitsecurities.net वर सुध्दा उपलब्ध आहे.

तपशील	संपलेल	ो तिमाही	संपलेले वर्ष		
			३१.०३.२०२४ (लेखापरीक्षित)	३१.०३.२०२३ (लेखापरीक्षित)	
एकूण उत्पन्न	१,०६७.७०	४१४.२१	४,७४७.९६	२,६०८.७३	
करपूर्व नफा	१,००१.६१	३१५.७२	४,४९४.६२	२,३६३.२०	
करोत्तर नफा	১৩.४১৩	०७.०७५	३,५१२.११	१,९४२.७२	
समिट सिक्युरिटीज लिमिटेडसा					

ठिकाण : मुंबई

कंपनीच्या महत्वाच्या लेखापरीक्षित अलिप्त वित्तीय बार्बीची माहीती खालीलप्रमाणे

भारतीय स्टेट बैंक State Bank of India

गृह कर्ज सेंटर एलिगंट कॉर्नर, गुरू तपस्या सीएचएसएल, ६२०/४, नवीन सुवर्णा हॉस्पिटल, कस्तर पार्क, शिंपोली रोड, बोरिवली (प), मुंबई-४०००९२.

# कब्जा सूचना

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी स्टेट बँक आफॅ इंडियाच्या प्राधिकृत अधिकारी या नात्याने याद्वारे सूचना देण्यात येते की, सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्श ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(२) सहवाचता सिक्युरिट इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सचना जारी करून खालील कर्जदारांना त्यांच्या नावासमो नमूद रक्कम सह प्रदानाच्या तारखेपर्यंतचे पुढील व्याज, अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. या रकमेची परतफेड सदर सुचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासुन ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

अ.	कर्जदार नाव आणि खाते क्र.	तारण मत्तेचे वर्णन	थकबाकी	मागणी सूचना	कब्जाची
क्र.			रक्कम	तारीख	तारीख
۶.	श्री. भरत दत्ताराम पंडित आणि	फ्लॅट क्र. १०२, १ला मजला मध्ये कॅनरा बँक	₹.	३०/१०/२०२३	१३/०५/२०२४
1	सौ. स्वाती भरत दत्ताराम पंडित	स्टाफ को-ऑप हाऊ सो., आदर्श, बोरिवली,	१,८९,१४,४४४/-		
1	(खाते क्र. ३८३४८३४३५००/	सी के पी कॉलनी, एकसार रोड, मुंबई-	रोजीस		
1	३८३४८९०००५१)	४०००९१	३०/१०/२०२३		
٦.	श्री. भरत दत्ताराम पंडित आणि	फ्लॅट क्र. ४०३, ४था मजला, रूपल अशा ज्ञात	₹.	३०/१०/२०२३	१३/०५/२०२४
1	सौ. स्वाती भरत दत्ताराम पंडित	बिल्डिंग मधील रूपल को-ऑप हाऊ. सो. च्या	१,६४,०२,१५२/-		
1	(खाते क्र.३८३४९५७६५३३/	बंगला, वर्सोवा, जे.पी.रोड लगत, अंधेरी	रोजीस		
1	३८३५००४१६१६)	पश्चिम, मुंबई-४०००५३	३०/१०/२०२३		

पुढील व्याजासह, आनुषंगिक खर्च, खर्च, प्रभार इ. सह संबंधित सूचना प्राप्ता झाल्यापासून ६० दिवसांच्या आत देयकाच्या तारखेपर्यंत उपरोक्त कर्जदार रक्मेची परतफेड करण्यांत असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा (शांतापूर्वक) त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर ॲक्टच्या नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून त्यांच्या नावासमोर नमुद तारखेस घेतला.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामन्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की. मिळकतीशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार स्टेट बँक ऑफ इंडिया यांस येथे दिलेली रक्कम आणि त्यावरील व्याज आणि अन्य खर्च या रकमेसाठी भाराअधीन राहील. प्राधिकृत अधिकारी दिनांक : १६/०५/२०२४ स्टेट बँक ऑफ इंडिया

# सांकेतिक कब्जा सूचना

# **O**ICICI Bank

ठिकाणः मुंबई

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि.. कार्यालय क्रमांक २०१-बी. २रा मजला. रोड क्र. १. प्लॉट क्र. बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र-४००६०४.

नेम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड रम्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३(१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात

कमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर ल्सच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या भाराअधीन राहील.

अ. क्र.	कर्जदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक	मिळकतीचे वर्णन/ सांकेतिक कब्जाची तारीख	मागणी सूचनेची तारीख/ मागणी सूचनेतील रक्कम (रु.)	शाखेचे नाव
8	अयाज युनूस शेख आणि फरीदा अयाज शेख- एलबीएमएमडी००००५५४९६५८	प्लॉट क्र.९, सर्व्हें क्र.२७१/१, मौजे मनमाड, तालुका नांदगाव, हनुमान नगर, चाडवड रोड, आयेशा मस्जिद, महाराष्ट्र, नाशिक- ४२३१०४/ मे १४, २०२४	जानेवारी ०४, २०२४ रु. १९,७२,३०५/-	मनमाड
3	हसमुख अंबालाल पटेल आणि प्रथमेश पटेल- टीबीएमयुएम००००६३९६६४१ आणि टीबीएमयुएम००००६३९६६४०	रो हाऊस क्र.२, विजय सेल्स जवळ, सन्हें क्र.४२३, हिस्सा क्र.बी, रॉयल अकादमी जवळ, तिरूपती नगर, बोलिंज, वसई, पालघर- ४०१३०३/ मे १३, २०२४	नोव्हेंबर २१, २०२३ रु. ९३,७६,६०५/-	मुंबई
æ	प्रवीण सिंग एच राजपुरोहित आणि संतोष कंवर- टीबीएमयुएम००००६५६०२९०	फ्लॅट क्र.११०३, ११वा मजला, विंग ए, बिल्डिंग क्र.०३, एक्सआरबीआयए वार्स् बिल्डिंग क्र.ए५ पेनिन्सुला रेसिडेन्सी, सर्व्हे क्र.३४६, हिस्सा क्र.६, ७, १२, १३, १४, १७, गाव बोर्लिज, तालुका वसई, पालघर-४०१३०३/ मे १३, २०२४	जानेवारी १५, २०२४ रु. ३१,८८,०७५/-	मुंबई
8	चित्रा महेशकुमार लिंगायत आणि महेशकुमार जनेश लिंगायत- एलबीटीएनई००००४९०५४६६	बुनिट क्र.१३०५, १३वा मजला, सी विंग, बिल्डिंग क्र.१, सनटेक वेस्ट वर्ल्ड-१, नवीन सब्हें क्र.४५, हिस्सा क्र.२ए, ३ए, ३बी, ४, ६, सब्हें क्र.४६, हिस्सा क्र.४, ५, ६, ७, ८, सर्व्हें क्र.४७, हिस्सा क्र.१ए, ३ए, ३बी, ४ए, ५, ८, ९, सर्व्हें क्र.५०, हिस्सा क्र.४, ५, ६, ७, ८, सर्व्हें क्र.५१, हिस्सा क्र.२, गाव तिवरी, नायगाव पूर्व, ता. वसई, पालघर-४०१२०८/ मे १३, २०२४	फेब्रुवारी ०५, २०२४ रु. २२,७२,०५४/-	ठाणे
ų	हर्षद राजेंद्र तारे आणि शैला राजेंद्र तारे – एलबीएमयुएम००००५४३३२४६ आणि एलबीएमयुएम००००५७५७६७७	फ्लॅट क्र.जी४, तळ मजला, ए विंग, बिल्डिंग क्र. १, समृद्धी, अमृत रेसिडेन्सी, दीप कॉलेज जवळ, सर्न्हें क्र.४७/१, ४७/२, ४७/३ए, ४७/३बी, ४७/४/१, ४७/४/२, ४८/२, ४८/५ए, ४८/५बी, ४८/५सी, ४८/६, ४०/२, गाव सारावली, बोईसर, पालघर- ४०१५०१/ मे १३, २०२४	डिसेंबर १२, २०२३ रु. १७,८३,३१८/-	मुंबई

वरील नमूद कर्जदार/हमीदार यांना रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे ३० दिवसांची सूचना देण्यात येत आहे, अन्यथा सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ व्या नियम ८ आणि ९ अंतर्गत तरतुर्दीनुसार सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर गहाण मिळकतीची विक्री करण्यात येईल

दिनांक : मे १७, २०२४ . ठेकाण: महाराष्ट्र

## डॉईश बॅक एजी

शाखा कार्यालय : डॉईश बँक एजी, येथे बी१, निरलॉन नॉलेज पार्क, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, गोरेगाव पूर्व, मुंबई-४०००६३

#### मागणी सूचना

ज्याअर्थी येथील खालील नमुद कर्जदार/सह-कर्जदार/गहाणवटदार यांनी **डॉईश बँक,** यानंतर ''बँक'' असा उल्लेख कडुन वित्तीय सहाय्य घेतले आहे आम्ही नमुद करतो की वित्तीय सहाय्य घेऊनही कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांनी नियत तारखेनुसार व्याज आणि मुद्दल रकमेचा परतावा करण्यास कसूर केली आहे. खाते आरबीआय द्वारे जारी केलेल्या निर्देशांना अनुसरुन बँकेच्या पुस्तकात येथील खालील नमुद तारखेस नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणुन वर्गीकृत करण्यात आले आहे. परिणामी बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टुक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात प्रदानाच्या तारखेपर्यंत अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार, इ. आणि सूचनेत नमुद रकमेवरील संविदात्मक दराने पुढील व्याजासह एकत्रित सूचनेत नमुद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना बोलाविण्यासाठी सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) ॲंतर्गत येथील खालील नमुद संबंधित तारखेस मागणी सूचना जारी केली होती.

त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर त्यांना जारी केलेली सूचना न बजावता परत आली आणि म्हणुन त्यांना त्याबाबत जाहीर सूचनेच्या मार्गाने कळविण्यात येत

तारण मत्ता : फ्लॅट क्र. ९०२, ९वा मजला, घनश्याम पॅराडाईज, प्लॉट क्र. २७, सरस्वती बाग, द हिंदु फ्रेण्ड्स सोसायटी रोड, जोगेश्वरी (पू.), मुंबई-४०००६० चे सर्व भाग आणि विभाग

कर्ज खाते क्रमांक : ३०००४०३९२६४००१९

एनपीए तारीख: २ ऑगस्ट, २०२३

मागणी सचनेची तारीख: ०७/०५/२०२४

कर्जदार/सह-कर्जदार/हमीदाराचे नाव : **कै. परेश मुलचंद मेहता यांचे कायदेशीर वारस** 

१३(२) सचनेनसार थकबाकीची रक्कम : ०६/०५/२०२४ रोजीस रु. ५३१४५०२/-

कर्जदार/सह-कर्जदार/हमीदाराचा पत्ता : फ्लॅट क्र. ९०२, ९वा मजला, घनश्याम पॅराडाईज, प्लॉट क्र. २७, सरस्वती बाग, द हिंदु फ्रेण्ड्स सोसायटी रोड, जोगेश्वरी (पू.), मुंबई-४०००६०.

वरील सदर परिस्थितीमुळे सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून ६० दिवसात पुढील व्याज आणि प्रयोज्य प्रभारासह वरील नमुद थकबाकी चुकती करण्यासाठी वरील कर्जदार, सह-कर्जदार आणि/किंवा त्यांचे हमीदार (प्रयोज्य तेथे) यांना सूचना याद्वारे देण्यात येत आहे, कसूर केल्यास सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(४) आणि त्या अंतर्गत प्रयोज्य नियमांच्या अंतर्गत कर्जदार आणि गहाणबटदारांच्या तारण मत्तांचा कब्जा घेण्यासह तारण मत्तांच्या विरोधात सदर सुचनेच्या ६० दिवसांच्या समाप्तीनंतर

क्पया नोंद घ्यावी की, सदर ॲक्टच्या कलम १३(१३) अंतर्गत कर्जदार तारण धनकोंच्या लेखी पूर्व सहमतीशिवाय सूचनेत उल्लेखित त्यांची कोणतीही तारण

मत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मार्गाने हस्तांतर करु शकत नाही.

दिनांक: १७/०५/२०२४. ठिकाण: मंबई

प्राधिकृत अधिकारी, डॉईश बँक एजी

# Hybrid HYBRID FINANCIAL SERVICES LIMITED CIN No. L99999MH1986PLC041277

Regd. Office: 104, 1st Floor, Sterling Centre, Opp. Divine Child High School, Andheri – Kurla Road, Andheri (East), Mumbai – 400 093 Extract of the Statement of Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March 2024

		Standalone			Consolidated		
Sr. No.	Particulars	Quarter Ended 31/03/2024 (Audited)	Quarter Ended 31/03/2023 (Audited)	Year Ended 31/03/2024 (Audited)	Quarter Ended 31/03/2024 (Audited)	Quarter Ended 31/03/2023 (Audited)	Year Ended 31/03/2024 (Audited)
1)	Total income from Operations and Others	86.45	41.40	209.13	206.05	88.60	518.72
2)	Net Profit for the Period / Year before Exceptional Item	53.21	6.13	94.89	112.26	13.13	222.10
3)	Exceptional Item	6.88	_	6.88	6.88	_	6.88
	Net Profit for the Period / Year after Exceptional Item and before Tax	46.33	6.13	88.01	105.38	13.13	215.22
5)	Tax Expense	-	_	-	17.23	4.12	21.23
6)	Net Profit for the Period / Year after Tax	46.33	6.13	88.01	88.15	9.01	193.99
7)	Other Comprehensive Income (OCI) Remeasurement of Gains / (Losses) on Non Current Investments	0.07	0.27	2.40	(50.50)	(163.89)	588.29
8)	Total Comprehensive Income (Loss) for the period / year [comprising of Profit / (Loss) for the period / year (after tax) and other comprehensive Income / (Loss) (after tax)]	46.40	6.40	90.41	37.65	(154.88)	782.28
9)	Paid up Equity Share Capital of Rs. 5 each	1,471.81	1,471.81	1,471.81	1,471.81	1,471.81	1,471.81
10)	Reserves excluding Revaluation Reserves as per the Audited Balance Sheet	(1,035.94)	(1,126.34)	(1,035.94)	1,529.64	809.08	1,529.64
11)	Earnings per share: (a) Basic	0.16 (not annualised)	(0.02) (not annualised)	0.30	0.30 (not annualised)	0.03 (not annualised)	0.66
	(b) Diluted	0.16 (not	(0.02) (not annualised)	0.30	0.30 (not	0.03 (not annualised)	0.66

Note: The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March 2024 are available on the Stock Exchange Websites (www.bseindia.com and www.nseindia.com) By order of the Board For HYBRID FINANCIAL SERVICES LIMITED

Place: Mumbai Date: 16th May 2024 Whole Time Director and Company Secretary



पीएनबी प्रगती टॉवर, ३रा मजला, प्लॉट क्र. सी-९, जी-ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा पूर्व, मुंबई - ४०० ०५१, ईमेल: cs8325@pnb.co.in

सर्कल सास्त्रा ठाणे,

K. Chandramouli

जोडपत्र ४ (नियम ८ (१) पहा) संलग्नक-१५ (सुधारित एसआय-१० बी)

# कब्जा सूचना

जर एका पेक्षा जास्त कर्जदार असल्यास संबंधित प्राधिकृत अधिकारी द्वारे स्थावर मिळकतसाठी सामान्य कब्जा सूचना ज्याअर्थी. पंजाब नॅशनल बँक/पंजाब नॅशनल बँकचे प्राधिकत अधिकारी यांनी सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या कलम १३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सदरह सूचनेच्या तारखेपासून / सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत प्रत्येक खात्यासमोर नमूद रक्कम अदा करण्यासाठी संबंधित कर्जदारांना बोलाविण्यासाठी यानंतर प्रत्येक खात्यासमोर नमूद तारखेची मागणी सूचना जारी करण्यात आली होती.

सदरहू कर्जदारांनी रक्कम अदा करण्यास कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी १३ मार्च, २०२४ च्या विविध तारखारोजीस सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८ सहवाचता सदरह अधिनियमाच्या कलम १३ च्या उप-कलम (४) अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे.

. तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदार/हमीदार/गहाणदारांचे लक्ष वेधून घेतले

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, सदर मिळकत/तींशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकत/तींशी केलेल कोणताही व्यवहार हा पंजाब नॅशनल बँकेच्या रक्कम आणि त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील

गहाण मिळकतीचे कर्जदारांचे नाव मागणी सुचनेच्या तारखेरोजीस कब्जा सूचना थकबाकी रक्कम (रु.) लाग् झाल्याची (मिळकतीचे मालक) वर्णन सचनेची तारीख तारीख श्री. सुब्रमनियन वेलू फ्लॅट क्र. ११, तळ मजला, बी विंग, प्रथमेश २८.०२.२०२४ रु. २४,२९,९९१.६२/- (रुपये १४.०४.२०२४ शालिमार इंडस्टियल इस्टेट समोर, माटुंगा एक्याण्णव आणि बासष्ट पैसे मात्र) कब्जा) (पश्चिम), मुंबई ४०० ०१९ २८.०२.२०२४ रोजीस २ कु. सुधा शशिकांत शाह फ्लॅट २०३, २रा मजला, डी विंग, गोमती २७.०२.२०२४ रु. २०,५४,३०८.१२/- (रुपये वीस १६.०४.२०२४ हाऊसिंग कॉम्प्लेक्स, स. ४४/१, सीटीएस क्र. लाख चोपन्न हजार तीनशे आठ आणि भाणि श्री. केतन (सांकेतिक शशिकांत शाह ३३२३. शिवाजी चौक आणि नझराना टॉकीज बारा पैसे मात्र) २३.०२.२०२४ रोजीस कब्जा) जवळ, अजय नगर, भिवंडी ४२१ ३०२

सही / -अमत पाल सिंग दिनांक: १४.०५.२०२४ प्राधिकृत अधिकारी,पंजाब नॅशनल बँक ठिकाण: मुंबई/ठाणे



प्राधिकृत अधिकारी

आयसीआयसीआय बँक लिमिटेड

लकर्जदाराचे नाव

#### आवास फायनान्शियर्स लिमिटेड (पूर्वी एयु हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अशी ज्ञात) (सीआयएन: एल६५९२२आरजे२०११पीएलसीओ३४२९७)

कार्यालय: २०१-२०२, २रा मजला, साऊथ इंड स्क्वेअर, मानसरोवर इंडस्टियल एरिया, जयपूर-३०२०२० सिक्युरिटायझेन ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

कर्ज खाते प्रनपीए बनल्यामळे पाधिकत अधिकाऱ्यांनी (प्र.अ.) सिक्यरियायवेशन ॲपड रिकन्सरक्शन ऑफ फायनान्शियल ॲमेरम ॲण्ड एन्फोर्सीर ऑफ सिक्यरियी इंरोस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये कोष्टकात दिल्यानुसार कर्जदारांना ६० दिवसांची मागणी सूचना जारी केलेली आहे. सदर सूचनेनुसार जर कर्जदारांनी ६० दिवसात संपूर्ण रक्कम जमा केली नाही तर खाली दिल्यानसार तारणांचा लिलाव करून रक्कम वसल करण्यात येईल. कर्जदार/हमीदार यांना पाठविलेल्या मागणी सचनेची बजावणी झाली नाही. मागणी सचनेची प्रत खाली दिल्यानसार तारण मत्तेव षुध्दा चिटकविण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही कर्जदार यांना ६० दिवसांत पुढील व्याज आणि वसुली खर्चासह संपूर्ण कर्ज रक्कम जमा करण्यासाठी कळविण्यात येत आहे, अन्यथा प्रा. अ. तदुरह अधिनियमाच्या कलम १३(४) आणि १४ च्या तरतुदीन्वये खाली दिल्यानुसार तारण मत्तेचा कब्जा घेण्यास मुक्त राहतील.

कलम १३(२) अन्वये मागणी सूचनेची

लक्षजदाराय नाय	फलन १३(१) जन्यय नागणा सूचनवा	गहाण मिळकसाव
	तारीख आणि रक्कम	वर्णन
निरज कुमार शेट्टी, शिल्पा कुमार शेट्टी,	१४ मे २४	फ्लॅट क्र. ५०३, ५वा मजला, श्री छाया अपार्टमेंट, ए-विंग
(खाते क्र.) एलएनबीएलपी००३१६-१७००३९७२४	रु. ११२७८२६/- ७ मे २४	घर क्र. ४६५ बी१ आणि ४६५ बी२ एनएमएमसी घर क्र. ०१२/२५५, घर क्र. ५६१बी, एनएमएमसी घर क्र. ०१३/२५५, घर क्र. ५६१डी, एनएमएमसी घर क्र. ०१४/२५५ घर क्र. ५६१ए, एनएमएमसी घर क्र. ०३४/२५५ घर क्र. ५६१सी, सानपाडा, नवी मुंबई, गजानन महाराज चौकाजवळ, ठाणे, महाराष्ट्र मोजमापित १७० ची. फू.
अमित वीरेंद्र शर्मा, रेखा अमित शर्मा, वीरेंद्र भुख् शर्मा हमीदार : नीलेश भास्कर गायकवाड (खाते क्र.) एलएनटीएच००३१६-१७००४११०५	१४ मे २४ रु. १३५१५०८.४१/- ७ मे २४	फ्लॅट क्र. ३०२, ३रा मजला, समुंदर अपार्टमेंट, घर क्र. ०११८-००८१, दत्त नगर, घणसोली, नवी मुंबई, ता. आणि जि. ठाणे, महाराष्ट्र <b>मोजमापित ५५० चौ. फू</b> .
संदेश जयराज हिरे, आम्रपाली संदेश हिरे, पार्वती जयराज हिरे (खाते क्र.) एलएनबीएलपी०२९१६-१७००४१९४४	१४ मे २४ रु. ५९११२/- ७ मे २४	एफ १ तळ मजला, सावली को. हाऊसिंग सोसा. लि., प्लॉट क्र. ४१, सेक्टर ५, खारघर नोड, ठाणे, नवी मुंबई, महाराष्ट्र मोजमापित ५०१ चौ. फू.
संदिप श्रीधर बेर्डे, सानिका संदिप बेर्डे, (खाते क्र.) एलएनआरएटी०२९१८-१९००८७८०८ आणि एलएनआरएटी०१८१९-२००११७७९२	१४ मे २४ रु. १०४२६४२/- आणि रु. २५६५९५/- ७ मे २४	फ्लॅट क्र. सी ११, पहिला मजला, रतनदीप अपार्टमेंट्स, स. क्र. २ए१ए१ए, एच. क्र. ८, ९, सीटीएस क्र. १७०३, १७०३/१ ते ९, राहतनगर, रत्नागिरी, महाराष्ट्र <b>मोजमापित</b> ४ <b>१७ चौ फू</b> ट
सचिन दिलीप काळे, सोनी सचिन काळे (खाते क्र.) एलएनबीडीएल००३१९–२००१२५३००	१४ मे २४ रु. १०२५६६८/- ७ मे २४	फ्लॅट क्र. ००१, तळ मजला, सी विंग, आर्या पॅराडाईज, स. क्र. १३८/१(८६/१ आणि ९१/२ जुना) गाव बांदिवली, ता. कर्जत, जि. रायगड. महाराष्ट्र <b>मोजमापित ३५१ चौ. फू</b> .
सचिन भालचंद्र दईत, सोनल सचिन दईत (खाते क्र.) एलएनबीआल्झी०२१२०-२१०१५५७१३ आणि एलएनबीआरव्ही०९४२०-२१०१५५९२७	१४ मे २४ रु. ३३७२१२/- आणि रु. २२०७३११/- ७ मे २४	तिसगाव, डॉबिवली (पूर्व), ता. कल्याण, जि. ठाणे, महाराष्ट्र येथील स. क्र. ६१, हिस्सा क्र. २ आणि ३ आणि १९ धारक जिमन, साई प्रसाद भवन अशी ज्ञात इमारत आणि साई प्रसाद भवन को. ऑप. हाऊ. सोसायटी लि. मधील बी बिंग, ४थ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ४०१, <b>मोजमापित ५७५ ची. फू</b> .
ओमप्रकाश बी वाल्मिकी, कृष्णा ओमप्रकाश वाल्मिकी, ऋषी ओमप्रकाश वाल्मिकी (खाते क्र.) एलएनटीएचए०७४२०-२१०१५९५०२	१४ मे २४ रु. १५०७९४०/- ७ मे २४	फ्लॅट क्र. ४०२, ४था मजला, ए विंग, कुमुद पार्क सीएचएसएल, काशीनगर, काशीनगर रोड, भाईंदर पूर्व, ठाणे मोजमापित ३७.१७ चौ. मी.
दिलीप विद्वल राऊत, कैलास दिलीप राऊत, लताबाई दिलीप राऊत (खाते क्र.) एलएनजेएलजी००६२१-२२०१९५००४	१४ मे २४ रु. ५८१००९/- ७ मे २४	भडगाव, जळगाव, महाराष्ट्र येथील भडगाव नगरपरिषदेच्या हर्दीमधील भडगाव येथील सीटीएस क्र. १५१८+सीटीएस क्र. १५१९ मोजमापित ३५.६५ चौ. मी.
अनिल पांडुरंग पवार, अनिशा अनिल पवार, (खाते क्र.) एलएनआएएटी०२०२२-२३०२३८६४१	१४ मे २४ रु. १२९०५७२/- ७ मे २४	सर्व्हें क्र. ३१३, हिस्सा क्र. ६, प्लॉट क्र. ४५, जाकादेवी खालगाव, जाकादेवी, रत्नागिरी, महाराष्ट्र, ४१५६२० मोजमापित ३३५ चौ. मी.
मयत श्री. निळकंठ माधवराव मेलकुंडे, आता मयत व्यक्तींचे कायदेशीर वारसदार लता निळकंठ मेलकुंडे, अनुष्का प्रमोद वाघचौरे, लताबाई नीलकंठ मेलकुंडे यांच्यामार्फत (खाते क्र.) एलएनएनएसके०२९२२-२३०२५६१९७	१४ मे २४ रु. ९३४५७७/- ७ मे २४	रो हाऊस क्र. ०२, स्वामी समर्थ रो हाऊस, स. क्र. १८४ (१८०) /६ बी, प्लॉट क्र. ०६, समर्थ हॉस्पिटलच्या जवळ, कसबे सिन्नर, ता. सिन्नर, जि. नाशिक, महाराष्ट्र, <b>मोजमापित</b> <b>५८१ चौ. फू</b> .
ठिकाणः जयपूर दिनांक: १७.०५.२०२४		प्राधिकृत अधिकारी, आवास फायनान्शियर्स लिमिटेड
**		*